

ग्रामीण भागात पुरविण्यात येणा-या
वित्तीय सुविधा अनुदान इत्यादी महा-ई-
सेवा केंद्र मार्फत अदा करणे बाबत.

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग (मातं)

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२

शासन निर्णय क्रमांक :मातंसं २०११/प्र.क्र.१९९/३९

दिनांक-१३ ऑक्टोबर, २०११

प्रस्तावना :-

राज्यातील नागरिकांना शासनाकडून पुरविण्यात येणा-या विविध नागरी सुविधा, व्यवसायिकां कडून नागरिकांना पुरविण्यात येणा-या वित्तीय सुविधा, महा-ई-सेवा केंद्रा मार्फत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रीय ई प्रशासन योजने (National e-Governance Plan) अंतर्गत राज्यात एकूण ११,८२२ महा-ई-सेवा केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

केंद्र व राज्य शासना कडून नागरिकांना देण्यात येणारे वित्तीय सहाय्य, अनुदान ई लाभार्थ्यांना महा-ई- सेवा केंद्रा मार्फत अदा करणे आणि त्यामाध्यमातून केंद्र चालकांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध होईल या दृष्टीकोनातून केंद्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने व्यवसायिक प्रतिनिधी प्रतिमानाचा (Business Correspondent model) तयार केलेले आहे. या प्रतिमानाचा अंमलबजावणीसाठी महा-ई- सेवा केंद्र चालकाला अनुदान अदा करण्यासाठी बँकांचा व्यवसायिक प्रतिनिधी म्हणून (Business Correspondent) प्रतिनिधी नियुक्त करण्यात यावे. अशा सूचना केंद्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या दि. २ सप्टेंबर, २०११ च्या पत्रान्वये करण्यात आलेल्या आहेत.

शासन निर्णय :-

केंद्र शासनाच्या वरील सूचना विचारात घेवून राज्य शासनाने शासनाकडून देण्यात येणारे अनुदान, वित्तीय सहाय्य अदा करण्यासाठी व्यवसायिक प्रतिनिधी प्रतिमानाचा (Business Correspondent model) वापर करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे . प्रथिमान खालील प्रमाणे राबविण्यात येईल. :-

(१) केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राज्यातील नागरिकांना राज्य / केंद्र शासना मार्फत पुरविण्यात येणारी अनुदाने महा-ई-सेवा केंद्रा मार्फत अदा करण्यात येतील. अशा प्रकारे अनुदान अदा करण्यासाठी महा-ई-सेवा केंद्राना Mirco ATM खरेदी करावे लागेल या ATM द्वारे होणारा व्यवहार " आधार" क्रमांकाशी संलग्न करण्यात येईल. जेणेकरून सुयोग्य लाभार्थ्यांनाच योजनांचा फायदा होईल.

(२) केंद्र शासनाने सुचविलेले व्यवसाय प्रतिनिधी प्रतिमान (Business Correspondent model) राबविण्यासाठी महाराष्ट्र राज्यात विविध बँकाकडून महा -ई-सेवा केंद्र चालविणा-या

संस्थांची नोंदणी करण्यात येईल.

(३) महा-ई-सेवा केंद्र चालकांना Micro ATM मशीन खरेदी करण्यासाठी खालील प्रमाणे वित्तीय सहाय्य (Subsidy) राज्यशासनाकडून देण्यात येईल.


(४) ही योजना राबविण्यासाठी राज्य शासनाने निश्चित केलेले टप्पे व त्यासाठीचे अनुदान यांचा तपशील खालील प्रमाणे आहे.

टप्पा	त्या अंतर्गत येणारे सामायिक सुविधा केंद्र	मशिनची किंमत	शासना कडून देण्यात येणारे वित्तीय सहाय्याचे प्रमाण	प्रत्येक केंद्राला देण्यात येणारे वित्तीय सहाय्य रूपये	केंद्र चालनकाने भरावयाची रक्कम रूपये
१	१५%	रूपये ८५००/-	७५%	६३७५	२१२५
२	२५%		५०%	४२५०	४२५०
३	५०%		२५%	२१२५	६३७५
४	१०%		१०%	८५०	७६५०

ही योजना राबविण्यासाठी येणारा खर्च राज्य सेतु सोसायटीला आधार योजना राबविण्यासाठी मिळणा-या निधीतून भागविण्यात येईल.

सदर शासन निर्णयाची प्रत महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेली असून त्याचा संगणक संकेतांक असा आहे. २०११०१३१८०१२२००१

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.



(राजेश अगरवाल)

शासनाचे सह सचिव, (माहिती तंत्रज्ञान)

प्रत

सचिव/प्रधान सचिव/अपर मुख्य सचिव सर्व मंत्रालयीन विभाग

सर्व विभागीय आयुक्त.

सर्व जिल्हाधिकारी

सर्व आयुक्त, महानगरपालिका.

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी